

रोकुमज्ज्ञा पदं परम् BHAG. P. 4, 3, 21. परस्परतुलामधिरोक्ता द्वे erlangen gegenseitige Ähnlichkeit RAGH. 3, 68. प्रतिज्ञामध्यरोक्तं so v. a. gelangte zu dem, was er gelobt hatte, löste sein Wort R. 7, 67, 8. अधिकृत a) mit pass. Bed.: पदं BHAG. P. 4, 12, 42. °समाधियेग 3, 28, 38. — b) mit act. Bed.: निशामधिकृष्णपूर्वोन्मादः Spr. 916. योगाधिः° RAGH. 13, 52. — Vgl. अधिरोक्ता, धाराधिकृत. — caus. 1) besteigen machen, hinaufgehen lassen, setzen auf: नाके उधि रोक्तपैनम् VS. 12, 63. नाकमधि रोक्तयेम् AV. 1, 9, 2. 18, 3, 4. मर्य इव योगाधिः रोक्तपैनम् 14, 2, 37. नावं चायाधिरोक्तिः MBH. 13, 4890. पद्येष प्रासादमधिरोक्त्यते KATHAS. 20, 170. तामङ्गम् 1, 22. शरीरं तुलाम् 7, 95. रथे 56, 336. वाक्ने 26, 123. 52, 328. प्रूले 88, 42. स्कन्धे 26, 241. RÄGA-TAB. 4, 259. नाम्यां स्थितं (अनिलं) हृदि BHAG. P. 2, 2, 20. विमानाधिरोक्तिः KATHAS. 47, 89. प्रूलाधिः° 18, 148. पदस्कन्धाधिः° 73, 248. प्रुद्धात्कात्ताना मूर्धानमधिरोक्तिः so v. a. an die Spitze von — gestellt RÄGA-TAB. 6, 74. — 2) hineinstecken, einsäen: अधिरोक्त्य विमानाधिरोक्तिः KATHAS. 35, 23. anlegen, anhun: अधिरोक्त्यार्थं पादाभ्यामिमे गृहीष्य पाडुके R. GOBH. 2, 123, 20. f. einsetzen in: पित्रे रात्रे KATHAS. 70, 21. versetzen in: वसतौ पूर्णायोभासमधिरोक्तियाम् RAGH. 16, 42. schliessen in: निजमनसि मद्यैवतिरागो उद्योगिः CAT. 14, 328. — 3) spannen: कार्मुकम् RAGH. 11, 81. — 4) übergeben, übertragen: विनषेष्वधिरोक्त्य शासनम् — अखिलदेशरात्मु कथास. 20, 225. beilegen, ertheilen: उदारक इति प्रीतलिकाधिरोक्तिनामा DAÇAK. 72, 4, 5. — Vgl. अधिरोक्ता.

— अन्वयिः nach Jmd hinaufsteigen LÄTJ. 3, 18, 8.
— उपाधि zu Jmd hinaufsteigen CAT. Br. 3, 2, 4, 8. 6, 8, 1, 7.
— समधिः 1) besteigen, hinaufsteigen AIT. Br. 4, 20. HARI. 6533 nach der Lesart der neueren Ausg. — 2) auf Etwas —, hinter Etwas kommen, sich übersetzen von: तव धैर्यं च वीर्यं च सर्वे समिद्विद्वाः स्म MBH. 3, 2283.
— अनु 1) besteigen: पञ्च पदानि रुपो अन्वरोक्तम् RV. 10, 13, 3. — 2) med. erwachsen: वृष्णा इवानु रोक्ते HV. 2, 5, 4. 8, 13, 6.
— व्यप caus. 1) ablegen, aussziehen: अधिरोक्त्य पाडुके व्यपरोक्त्य च R. GOBH. 2, 123, 21. — 2) Jmd um Etwas (abl. instr.) bringen: रात्रात् MBH. 3, 10246. जीवितात् 1579. प्राणैः 14, 2160.
— अपि verwachsen, zuwachsen: पृथिव्यै खातमधिरोक्ति TS. 2, 5, 1, 3.
— समपि dass.: समस्यापि रोक्तु AV. 4, 12, 5.
— अपि hinstiegen zu, besteigen CAT. Br. 12, 2, 2, 10. अभीमकृ स्वदेहं भूमी पृष्ठेव रुक्तः HV. 5, 7, 5. द्विमवतः प्रङ्गम् R. 1, 44, 5. VIKR. 14, v. 1. प्रासादकृप्याणि विमानशिखराणि च R. 2, 33, 3. रथम् MBH. 5, 7238. पानपात्रम् KATHAS. 23, 40. ये च मासभिरोक्तुः hinaufsteigen zu HARI. 12031.
— समभि zusammen hinaufsteigen, besteigen HARI. 6533 (समधिरोक्तत die neuere Ausg.). प्रङ्गाणि 12793. — caus. aufladen: भाष्ट समभिरोक्त्यताम् HARI. 3322.
— अवृ �hinabsteigen; beschreiten, betreten: अवृरोक्त्वृबीसम् RV. 5, 78, 4. CAT. Br. 5, 1, 3, 4. चर्मणि KATH. 14, 3, 15. ĀCV. GĀB. 2, 6, 12. कृपम् 3, 9, 6. पन्धानम् CAT. 2, 5, 6. यो व्याघ्राववृद्धै जिघत्सतः herbeiyekommen AV. 6, 140, 1. — पानासनस्थश्चैवैनमवरुच्याभिवादयेत् M. 2, 202. महेन्द्रवाहात् (vgl. P. 5, 4, 45, wo gesagt wird, dass statt der Endung des abl. hier nicht तस् stehen könne) MBH. 3, 11906. 11922. 6, 2221. 9, 8468. f. 3470 (med.). प्रासादात् HARI. 1: 022 (S. 790). R. 2, 7, 11 (med.). वृत्तामात् 98, 27. R. GOBH. 1, 79, 28. 4, 49, 25 (med.). 5, 74, 14. RAGH. 1, 54. 4, 80. ĀCV. 167.

VI. Theil.

KATHAS. 17, 116. 21, 71. 42, 11. BHAG. P. 4, 6, 25. 9, 42. 5, 10, 16. PANÉAV. 1, 4, 62. BHATT. 8, 104. अवरुच्याधिकृतः in einen Brunnen RÄGA-TAB. 6, 52. अवरुक्ता च ते भूमिम् R. 4, 49, 26. अवद्रुच्य विपद्गोरा ममात्मनः so v. a. abgenommen, abgeladen KATHAS. 27, 98. ऐश्वर्यात् hinabsteigen von der Herrschaft so v. a. darum kommen BHAG. P. 4, 14, 16. Vgl. अवरोक्तु fgg. — caus. 1) hinabsteigen —, betreten lassen KAU. 61. 80. ऋत्यव्य गोभ. 2, 4, 6. अवरोक्त्यत्पम् lasset sie absteigen MBH. 3, 15609. तामवरोपत्यत्पत्ती रथात् RAGH. 1, 54 (अवरोक्त्यत्पत्ति ed. Calc.). HARI. 9721. aussteigen lassen (aus einem Schiffe) R. 2, 80, 19. herabnehmen: वृत्तायाद्वृष्टिः MBH. 4, 1318. गाँडिवम् (vom Wagen) 9, 3468. स्कन्धाच्छिक्षिकाम् R. 4, 24, 31. BHAG. P. 8, 6, 39. — 2) pflanzen: अवरोक्त्य वृत्तम् MBH. 1, 7068; vgl. अवरोक्त्या. — 3) Jmd entsetzen, bringen um: रायाद्वरोक्तिः MBH. 4, 2101. R. 4, 8, 20. MAMK. P. 8, 212. 9, 6. — 4) herabsetzen, vermindern: पादशस्त्ववरोक्तिः (धर्म) M. 1, 82. MBH. 12, 8501. — 5) herunterbringen, zu Nichts machen: राष्ट्राणि BHAG. P. 4, 16, 23. लद्वरोक्तिकर्त्तवादः 8, 22, 19.
— अवृव �herabtreten auf: लिरप्यम् TBH. 1, 3, 4, 7.
— अवृव nach Jmd betreten: नास्य देवा न गर्वावृवः u. s. w. पदमन्ववरोक्ति प्राप्तस्य परमां गतिम् MBH. 12, 8453.
— अवृव herabtreten auf CAT. Br. 5, 2, 4, 20. f. ऊताशनः | स्वेताश्च मिव प्रासादं व्यत्तव्यवद्रुच्वान् R. 5, 52, 15.
— उपावृ herabsteigen auf, zu (acc.), herausstreten aus (abl.): उपावृरोक्त जातवेदृ: पुनस्त्वम् TBH. 2, 3, 8, 8. सेमं राजान्विष्वास्वं प्रजा उपावृरोक्त VS. 6, 26. TS. 7, 3, 10, 1. PANÉAV. Br. 18, 10, 10. CAT. Br. 5, 2, 2, 19. 10, 3, 2, 5. — caus. herausstreten lassen aus (abl.), technischer Ausdruck für das Wiederhervorholen des durch eine symbolische Handlung in den Reibhölzern u. s. w. geborgenen Feuers, ĀCV. 2, 17, 8. GĀB. 5, 1. KAU. 40. Ind. St. 8, 311. — Vgl. u. समा.
— प्रत्यवृ 1) wieder heruntersteigen zu (acc.), herabsteigen auf AIT. Br. 4, 21. CAT. Br. 5, 1, 3, 5, 6, 7, 2, 6. स्वगालिकात् 12, 4, 2, 6. इमं लोकम् TBH. 4, 8, 4, 5. मनुष्याद्यैवैतेवैवर्यं प्रत्यवृरोक्ति 1, 6, 8. प्रत्यवृरोक्त जातेवदः (vgl. u. उपावृ) ĀCV. 2, 10, 8. TS. 1, 7, 6, 2, 5, 6, 6, 1, 1. — 2) vor Jmd (acc.) ehrerbietig absteigen (vom Sitz, Wagen): यदा अवृप्यापति पापीयान्प्रत्यवृरोक्ति CAT. Br. 4, 1, 2, 9. संवत्सरं न के चन् प्रत्यवृरोक्ति TS. 5, 5, 4, 3. तत्रियं विशः CAT. Br. 3, 9, 2, 7. रथात् MBH. 8, 3302. — 3) die Pratjavarohana genannte Feier begehen, beziehungsweise das Lager aus der Bettstelle wieder auf den Erdboden verlegen (vgl. STRNZLER zu ĀCV. GĀB. S. 69) ĀCV. 2, 17. — Vgl. प्रत्यवृद्धिः, प्रत्यवृरोक्तु fgg.
— caus. Jmd herabbringen von, Jmd (acc.) um Etwas (abl. instr.) bringen: दर्पात् MBH. 8, 2769. मानात् 12, 4159. अश्या 4, 536.
— अभिप्रत्यवृ herabsteigen auf: उदुम्बरशालाम् AIT. Br. 8, 9.
— व्यवृ besteigen: शपनम् MBH. 13, 1458 (med.). — caus. Jmd entsetzen: कालेन बलिद्विनः कृतः कालेन व्यवृरोक्तिः Verz. d. Oxf. H. 216, b, 6. Jmd um Etwas (abl.) bringen: स्थानात् SPR. 4920. मेजानात् MBH. 5, 3688.
— अवृ 1) besteigen, ersteigen; sich erheben zu, einsteigen in; sich aufschwingen —, sich setzen auf; mit acc. und loc.: सानोः सानम् RV. 4, 10, 2. रथम् 34, 5. गतिम् 5, 62, 8. नावम् 7, 88, 3. नाकम् 3, 2, 12. स्वर्गं लोकम् रुहेयम् ved. CIT. P. 3, 1, 86. SCH. अवृष्टान्वन्वन्वतः अद्यपाकुं रथे रुहम्

26*